

संपादकीय....

१२ वर्षांच्या तपस्येला यश

प्राकृतच्या स्वयंसिद्ध अभिजातत्वावर आता केवळ राजमान्यतेचा शिक्का उमटला आहे. आता प्राकृत भाषांसाठीही निधी येईल. पुरस्कार मिळतील. विद्यापीठात आणि जैन संस्थांमध्ये प्राकृतच्या रीतसर अभ्यासाला चालना मिळेल. प्राकृत साहित्यात जैनांचा वाटा खूपच मोठा असल्याने जैन समाजाला ही राजमान्यता खूपच गौरवास्पद वाटेल. 'मराठीबरोबरच प्राकृत व पाली भाषेलाही अभिजातत्वाचा दर्जा देण्यात आला' या एका वाक्यापलीकडे वर्तमानपत्रे व सोशल मीडिया एक शब्ददेखील लिहीत नाहीत. भारतातील व भारताबाहेरची अनेक विद्यापीठे आणि जैन संस्था, जैन तत्त्वज्ञान आणि प्राकृत भाषांचा अभ्यास करीत आहेत. त्यापैकी अनेकांनी प्राकृतच्या अभिजातत्वाची मागणी व शिफारस सातत्याने केली. आता वळू प्राकृत भाषेच्या अभिजातत्वाकडे. प्राकृत भाषांच्या बाबतीत अभिजातत्वाचे निकष पूर्ण करणे अगदी सहज सोपे आहे. प्राकृत भाषा एक नसून मुख्यतः सात आहेत. सर्वात प्राचीन म्हणजे आर्ष प्राकृत आहे. महावीर वाणी- जी 'अर्धमागधी' भाषेत उपलब्ध आहे. २६०० वर्षांपासून हा प्राकृतचा प्रवाह 'अर्धमागधी', 'शौरसेनी' (तसेच जैन शौरसेनी), नंतर 'महाराष्ट्री' (तसेच जैन महाराष्ट्री) असे करत करत इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या आसपास 'अपभ्रंश' भाषापर्यंत पोहोचला. भारतातल्या विविध भौगोलिक प्रदेशात असलेल्या अपभ्रंशांपासून आधुनिक आर्य भारतीय भाषा हळूहळू उत्पन्न झाल्या. म्हणजेच मराठी (आणि तिच्या उपभाषा), गुजराती, हिंदी, आसामी, उडिया, बंगाली, पंजाबी, काश्मिरी अशा सर्व उपलब्ध आर्य भारतीय भाषा क्रमाक्रमाने वेगवेगळ्या प्राकृत भाषांच्या अपभ्रंशांपासून बनल्या आहेत. सारांश, आपण असे समजू की इ. स. पू. ६०० पासून अर्धातच महावीर वाणीपासून सुरु झालेला प्राकृत प्रवाह आजपर्यंत अविरत वाहत आला आहे. उपलब्ध प्राकृत साहित्यातील ८० टक्के साहित्यरचना जैन आचार्यांनी केलेल्या आहेत. २० टक्के प्राकृत साहित्य जैनेतरांनी लिहिलेले आहे. जैन प्राकृत साहित्यातील (अभिजात) समजले जाणारे ग्रंथ म्हणजे विमलसुरीचे 'पउमचरिय', संघदासगणीचे 'वसुदेवीहिंडी', हरिभद्रांची 'समरादित्यकथा' आणि उद्योतनसुरीची 'कुवलायमाला'. ही तर केवळ काही प्रमुख नावे आहेत. याखेरीज जैन आचार्यांनी अनेक गद्य कथाग्रंथ, चरितग्रंथ, प्रकरणग्रंथ, स्तोत्रेही विपुल प्रमाणात लिहिली आहेत. प्राकृत साहित्यात धार्मिक विषयांबरोबरच सामाजिक, आर्थिक कलात्मक आणि सांस्कृतिक विश्व प्रतिबिंबित झाले आहे. जे भारतीय संस्कृतीच्या कमीत कमी २६०० वर्षांच्या इतिहासावर प्रकाश टाकते. प्राकृतच्या स्वयंसिद्ध अभिजातत्वावर आता केवळ राजमान्यतेचा शिक्का उमटला आहे. आता प्राकृत भाषांसाठीही निधी येईल. पुरस्कार मिळतील. विद्यापीठात आणि जैन संस्थांमध्ये प्राकृतच्या रीतसर अभ्यासाला चालना मिळेल. प्राकृत साहित्यात जैनांचा वाटा खूपच मोठा असल्याने जैन समाजाला ही राजमान्यता खूपच गौरवास्पद वाटेल. पुण्याच्या सन्मति-तीर्थ संस्थेत सर्व प्राकृत भाषांचा समावेश असलेला महाशब्दकोश बनतो आहे ही अभिमानास्पद गोष्ट मी या निमित्ताने आपल्या निदर्शनास आणू इच्छिते. प्राकृत-इंग्रजी महाशब्दकोशामार्गे आधारस्तंभप्रमाणे अखंड सुप्रसिद्ध उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया उभे आहेत. नवलमल फिरोदिया यांच्या मूळ संकल्पनेतून स्फुरलेला, प्राकृत-इंग्रजी महाशब्दकोश, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या सहयोगाने गेली ४० वर्षे सुरु आहे. सात प्रमुख प्राकृत भाषांमधील ६०० मूलगामी ग्रंथांच्या आधारे तयार होत असलेल्या या कोशाचे आतापर्यंत ५०० पानांचे १० खंड प्रकाशित होऊन ११व्या खंडाचे काम सुरु आहे. यातील शब्दांच्या अर्थाची मांडणी अशा प्रकारे केली आहे की इसवी सनपूर्व काळापासून इसवी सनाच्या १२व्या शतकापर्यंतच्या प्राकृत आलेले भारतीय भाषांच्या समाजजीवन, तत्त्वज्ञान आणि सर्व सांस्कृतिक अंगे प्रकट होतील. सध्या, सन्मति-तीर्थ या संस्थेत, फिरोदिया होस्टेलच्या परिसरात, प्राकृत महाशब्दकोशाचे कार्य अथकपणे सुरु आहे, तसेच जैन तत्त्वज्ञानाच्या जोडीने प्राकृत भाषांचेही अध्ययन-अध्यापन तेथून चालते. आजमितीला ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे की विद्यानगरी पुण्यातील सन्मति-तीर्थ संस्थेत प्राकृतचे रीतसर शिक्षण घेऊन तयार झालेल्या जैन महिला, डॉ. नलिनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाशब्दकोश समर्थपणे पुढे नेत आहेत. प्राकृत भाषांना मिळालेल्या अभिजातत्वाच्या मान्यतेमुळे या महाकाय प्रकल्पास जणू नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे.

गुरूजी, वर्ल्ड मेन्टल हेल्थ डे म्हणजे काय हो?

वर्ल्ड मेन्टल हेल्थ डे- जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. त्यांना तणावमुक्त जीवन देऊन चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. निरामय आरोग्यावर प्रकाश टाकणारा श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी डॉक्टर नसले तरी त्यांना असलेल्या दांड्या अनुभवातून व्यक्त झालेला हा लेख चोखंदळ वाचकांच्या सेवेशी... संपादक.

जागतिक मानसिक आरोग्य दिन- वर्ल्ड मेन्टल हेल्थ डे दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य शिक्षणविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा १९९२मध्ये वर्ल्ड मेन्टल हेल्थ असोसिएशनच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला. ही दीडशेपेक्षा जास्त देशांमध्ये सदस्य आणि संपर्क असलेली जागतिक मानसिक आरोग्य संस्था आहे. या दिवशी हजारो समर्थक मानसिक आजार आणि जगभरातील लोकांच्या जीवनावर होणारे त्याचे मोठे परिणाम याकडे लक्ष वेधण्यासाठी हा वार्षिक जागरूकता कार्यक्रम साजरा करण्यात येतो. ऑस्ट्रेलियासारख्या काही देशांमध्ये हा दिवस मानसिक आरोग्य सप्ताहाचा भाग असतो. दि.१० ऑक्टोबर १९९२ रोजी प्रथम उप-महासचिव रिचर्ड हंटर यांच्या पुढाकाराने जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. इ.स.१९९४पर्यंत या दिवसाची सामान्य मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देणे आणि जनतेला शिक्षित करणे याशिवाय कोणतीही विशिष्ट संकल्पना नव्हती. तत्कालीन महासचिव यूजीन ब्राँडी यांच्या सूचनेनुसार सन १९९४मध्ये पहिल्यांदा जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. पहिली थीम होती, जगभरातील

मानसिक आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारणे. जागतिक मानसिक आरोग्य दिनाला विश्व स्वास्थ्य संस्था- डब्ल्यूएचओने पाठिंबा दिला आहे, जो जगभरातील आरोग्य मंत्रालये आणि नागरी समाज संस्थांशी असलेल्या मजबूत संबंधांचा वापर करून मानसिक आरोग्याच्या समस्यांवर जागरूकता निर्माण करतो. डब्ल्यूएचओ तांत्रिक आणि संप्रेषण सामग्री विकसित करण्यात देखील मदत करते. आजच्या धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त जीवन जगणे अवघड काम वाटते. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे आणि चिंतेने आपले जीवन जगत आहे. माणसाने शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मानसिक आजार टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या तणावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तणाव घेतल्याने तुमची समस्या सुटणार नाही, पण त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल हे समजून घ्या. जास्त ताणामुळे चिडचिड, जास्त राग, झोप न लागणे, एकटे राहणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने या गोष्टी करून घ्या- १. एकटे राहू नका- ज्या व्यक्ती तणावाखाली असतात, ते एकटे राहणे पसंत करतात. त्यामुळे त्यांना इतर लोकांशी त्यांचा संबंध फारच कमी असतो. म्हणूनच आपण इतर लोकांशी संपर्क साधणे आणि त्यांच्याशी आपल्या मनाबद्दल बोलणे खूप महत्त्वाचे आहे. कुटूंब आणि जवळच्या लोकांसोबत वेळ घालण्याचा प्रयत्न करू या. असे केल्याने आपण स्वतःला लोकांशी जोडलेले अनुभवू. २. नकारात्मक लोकांपासून दूर राहू- जे लोक आपल्याला नकारात्मक बनवतात त्यांच्यापासून अंतर ठेवू. जर आपणास त्यांचे ऐकून तणाव वाटत असेल तर त्यांच्यापासून दूर राहणे चांगले. सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवू. असे केल्याने आम्हास स्वतःला सकारात्मक वाटेल. ३.

चांगले मित्र बनवू- ज्यांच्याशी आपण मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करू शकू आणि आम्हाला आराम वाटेल. असे मित्र ठेवू जे आम्हाला आमच्या बोलण्यावरून जज करत नाही, मात्र आम्हाला समजून घेतात आणि आमची मदत करतात, कारण चांगले मित्र आम्हाला आवश्यक सहानुभूती देतात तसेच नैराश्याच्या वेळी योग्य वैयक्तिक सल्ला देतात. ४. योग आणि ध्यान- योग आणि ध्यानला आपण दिनचर्येचा एक भाग बनवू. ध्यान केल्याने आपण स्वतःला तणावमुक्त अनुभवू. त्यामुळे ध्यान आणि योगासने नियमित करणे गरजेचे आहेत. हे आम्हाला तणावापासून मुक्त होण्यास आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत करेल. ५. संतुलित आहार- संतुलित आहारामुळे केवळ शरीरच चांगले नाही तर दुःखी मन देखील चांगले बनते. त्यामुळे फळे, भाज्या, मांस, शेंगा, कार्बोहायड्रेट इत्यादींचा संतुलित आहार घेतल्याने मन प्रसन्न राहते. म्हणूनच त्यांचे अधिक सेवन करावे. ६. मनाला आनंद देणार्या गोष्टी करू- आम्हाला आमच्यासाठी थोडा वेळ काढता येईल अशा गोष्टी करू, ज्यामुळे मन प्रसन्न होते. जसे आम्हाला पुस्तके वाचण्याला आवडतात, मग पुस्तके वाचू. जर आम्हाला मित्रांशी बोलायला आवडत असेल तर मित्रांशी बोलू. जर नाचण्याने आमच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर डांस करू. आम्हाला आनंद देणार्या सर्व गोष्टी करू चला.

!! जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या सर्वांना सप्ताहभर हादिक हादिक शुभेच्छा !!

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.

गडचिरोली फक्त वॉट्सप-

९४२३७९८८३.

कांशी तेरी नेक कमाई, तुने सोती कोम जगाई! ही घोषणा विसरता येणार नाही.

बहुजनांच्या म्हणजे मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाचे राष्ट्रीय पातळीवर समर्थ नेतृत्व करेल असे एक ही व्यक्ती राजकीय पातळीवर नाही. हा सर्व बहुजन समाज विविध पक्षात स्वाध्यासाठी विभागला आहे, कोणती ही एक ठोस विचारधारा न मानणारा हा बहुजन समाज आज पुन्हा पुन्हा विखुरलेल्या जात आहे. आणि त्यांच्यात प्रचंड असंतोष आहे. राज्यात व केंद्रात त्या त्या समाजांचे प्रतिनिधित्व आहे, पण ते स्वाभिमानांनी नाही. लाचार, गुलामगिरी पत्कारलेले वैचारिक दृष्ट्या अपंगत्व असलेले आहे. मान्यवर कांशीराम यांचा बसपा हा राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावरचा पक्ष होता. बहून मायावती यांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वच राज्यात तो आता देखल पात्र राहिला नाही. त्यांचे वैचारिक आत्मपरीक्षण, समीक्षा मान्यवर कांशीरामजी यांच्या १८ व्या स्मृती दिना निमित्त आजच्या

काळात होणे आवश्यकता आहे. आज भारतात बहुसंख्य बहुजन समाजातील सर्व जाती मध्ये राजकीय स्पर्धा निर्माण झाली. ते निर्माण करणारे मान्यवर कांशीरामजी यांनी मागासवर्गीय समाजात प्रबोधन केले म्हणून झाली. त्यासाठी ते भारताच्या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत गावागावात फिरले. असा माणूस ज्याने ४००० हजार किलोमीटर सायकल चालवून फुले, शाहू, आंबेडकरांचे विचारांचे प्रबोधन करून आंदोलन उभे करून यशस्वी राजकारण केले. व देशातल्या विमान आणि हेलिकॉप्टर मध्ये फिरून राजकारण करणाऱ्या नेत्यांना निवडणुकांद्वारे आपली ओळख निर्माण करून दाखविली. बहुजन समाजात आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळेच एक जोश पूर्ण घोषणा तयार झाली होती. कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई मात्र आज या घोषणेचा अर्थ आणि सत्यपरिस्थिती पूर्ण बदलली आहे. बहुजन समाजातील जाणकार, राजकारणी काय म्हणतात कांशी तेरी नेक कमाई, किस किसने बेच के खाई मान्यवर कांशीराम यांनी खूप मेहनत करून मागासवर्गीय समाजाला बहुजन समाज म्हणून संघटित केले त्यासाठी त्यांनी क्रांतिकारी घोषणा दिल्या. त्यामुळे समाजात अर्धपूर्व बदलल्या. त्या या घोषणा सत्ता मिळविण्याच्या स्पर्धेत अर्धपूर्व बदलल्या घोषणा मुळे बहुजन समाजात जनजागृती झाली. त्याच घोषणांचा आज प्रत्येक मतदारसंघात बहुजन समाज म्हणजे आपला बिकाऊ गुलाम मतदार आहे. असा समज वरिष्ठ पक्ष नेतृत्वाला झाला आहे. जिसकी सांख्य भारी उतनी उसकी भागेदारी म्हणायचे आणि ज्याचा पैसे भारी त्याला उमेदवारी देऊन मतदार संख्येच्या हिशेबाने रुपये रोख घ्याचे, हा धंदा झाल्या मुळे बहुजन समाज पक्षा पासून विचारधारे पासून दूर गेला आहे. तीनशे पस्तीस दिवस कॅंडर बेस कार्यकर्ते म्हणून काम करणारे मात्र निवडणुकीच्या काळात पक्षाने दिलेल्या उमेदवारांना प्रत्येक कामाचा पैसा मागतात प्रत्येक बूथ वर बसणारा पुलिंग प्रतिनिधी मोबदला मिळत नसेल तर बसत नाही, कॅंडर बेस कार्यकर्ते म्हणतात ते आमचे काम नाही, ते उमेदवाराने व्यवस्था केली पाहिजे. यांचा परिणाम सेक्टर, बूथ पातळीवर झाला. त्याचं मुळे जाती तोडो, समाज जोडो, सर्व जातीचा वैचारिक भाईचारा संपला, आता स्वाध्यासाठी युती आघाडी होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते मायावती व्हाय मान्यवर कांशीराम यांची ही चळवळ १९३२ ते २००७ पर्यंत जनजागृती व संघर्ष करून सर्व राजकीय गणिते मोडून पूर्ण बहुमताने उतर प्रदेशात निवडून आली आणि देशात एक नवा इतिहास लिहला गेला होता. तो केवळ मान्यवर कांशीराम यांच्या वैचारिक संघटना कौशल्यामुळे होता. जी बसपा देशातील बहुजन समाजाला सांगत होती बाबा तेरा मिशन अदूर बी एस पी करेगी पुरा !. ती बसपा २०१२ च्या विधान सभा आणि लोकसभा निवडणुकी नंतर चारीमुंड्य चीत होताना दिसत आहे. त्यामुळे देशातील बहुजन समाज प्रचंड दुःखी आहे. कारण मान्यवर कांशीराम यांनी आपल्या जीवनभर चमचा युगाचा धिक्कार केला. सत्ता आल्यावर कसे चमचे तयार होतात त्याचा वापर समाजाला तोडणाऱ्या हत्यार म्हणून कसा सारखा होतो हे मायावतीच्या कार्यकाळात दिसून आला. त्यासाठी आपण प्रथम कांशीरामजीची हत्यार आणि चमचा ही मांडणी समजून घेणे जरूरी आहे.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर प्रतिकीर्त्या देताना सांगितले होते कि संयुक्त मतदार संघ म्हणजे एक गलिच्छ उपनगर ज्या नगराचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार उच्च वर्णीय लोकांना आहे. आणि त्याचा समाजाचा सत्यानाश करण्यासाठी वापर करणे म्हणजेच कांशीरामजीच्या शब्दात चमचा. (आजचे राष्ट्रपती) चमचा हा घराघरात वापरल्या जाणारे हत्यार आहे. जे स्वतः कोणतेही काम करू शकत नाही. पुणे करारा नंतर राजकारण्यांनी असेच चमचे मागासवर्गीय, असंघटित, कष्टकरी शोषित पीडित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजात निर्माण केले. चमचा चा वापर नेहमी आपल्या फायद्या साठीच होतो. त्यामुळे तो कोणाचे नुकसान स्वतः करीत नाही कोणाच्या सांगण्या वरून करतो.

कांशीराम यांच्या बसपा ची बहुजन हिताय बहुजन सुखाय घोषणा जेव्हा मायावतीने सर्वजन हिताय हिताय केली तेव्हा सत्ता आल्यावर चमचा आणि हत्यार कसे वापरल्या जाते हे दिसून आले. मायावती सत्ता चालविण्यास, समाजाच्या आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यास समर्थ होत्या. उत्तर प्रदेशात स्मारक आणि स्वताच्या प्रतिमा लावण्यास राज्य शासनाचा निर्णय असल्या मुळे सुप्रीम कोर्ट भी मायावतीला रोखू शकले नाही. पण मायावतीने राज्यात कांशीराम आणि मायावतीचे पुतळे उभे करण्या पक्षा बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षण, रोजगार यावर भर दिला असतात तर आजचे चित्र वेगळे असते केवळ अनेक विद्यालयाला महाविद्यालयाला महापुरुषाच्या नांवे देऊन वैचारिक समाज क्रांती होत नाही. जिल्ह्याचे नांव सर्व महापुरुष संत महामताच्या नांवे केले. त्यामुळे मागासवर्गीय समाजात विशेष चमार समाजात काय बदल झाला? आज चमार समाजाचे पक्षात काय स्थान आहे? ठाकूर, बनिया, ब्राह्मणांचे वर्चस्व प्रत्येक मतदारसंघात आहे. हे कांशीरामजीचे तत्वज्ञान मायावतीने केवळ सत्ता मिळवण्यासाठी मातीमोल करून ठेवले. हे आता सर्वच कॅंडर बेस, बामसेफचे उच्चशिक्षित अधिकारी खाजगीत म्हणतात. त्यामुळे चमचा युग काय करू शकते हे आपण प्रत्येक निवडणुकीत पाहत आहोत.

मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खेदाने मत व्यक्त केले होते. पण त्याच पढे लिखे लोकांना संघटीत करून कांशीरामजी यांनी बामसेफ संघटना बनविली आणि त्याच्या कडून सक्तीने आर्थिक मदत मिळविली त्यातूनच त्यांनी डीएस फोर उच्च दलित शोषित समाज संघर्ष समिती द्वारे समाजात जनजागृती केली. त्याची सुरवात ही सायकलवरून झाली. ते कार्यकर्त्यांना सांगत सायकल ही माझ्या साठी एकमात्र साधन आहे. ते केवळ साधनच नाही तर बहुजन मिशनचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. यावरच त्यांनी भारत भर सायकल यात्रा काढली. आज कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या घरी दोन तीन चारचाकी गाड्या आहेत तरी जिल्हाभर फिरण्याची तयारी न आहोत.

कांशीराम जी यांनी आपल्या पन्नास वर्षात बहुजन समाजात जनजागृतीसाठी चाळीस दिवसात चार हजार किलोमीटर सायकलवरून यात्रा केली. देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही समाज सुधारक, राजकीय नेत्याने असे धाडस केले नाही. कांशीराम जी यांनी पहिली सायकल यात्रा पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर यांच्या जयंती दिनी म्हणजे सतरा सप्टेंबर १९८८ ला कन्याकुमारी वरून सुरवात केली होती. दुसरी कोहिमा, तिसरी कारगिल, चौथी पुरी, पांचवी पोरबंदर वरून काढली आणि २७ मार्च १९८९ दिल्ली विशाल रेलीत बदल करून बहुजन समाज रथी शक्ती दाखवून दिली. कांशीराम जी ने रात्र दिवस मेहनत करून वाढविलेली बसपा मायावतीने चमचा लोकांच्या सल्ल्याने देश भरातील कॅंडर बेस कार्यकर्ते संपवले. मायावतीचे सर्व निर्णय अचूक असतील तर चाळीस मंत्री भ्रष्टाचार कसे करू शकतात हा प्रश्न आज ही विचारत

घेतल्या जात नाही. यांची समीक्षा बैठक होत नाही. आमदार, मंत्रीमंडळ, कॅबिनेटचे सर्व निर्णय जर मायावती घेत असतील तर पक्ष संघटनेत चमचे कसे निर्माण होतात. कांशीरामजीने मायावतीवर जो विश्वास दाखविला त्याला तडा गेला आहे. मिशनरी कार्यकर्त्यांना चमचा समजून पक्षातून बेदखल करून बसपाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. काही चमच्यांना त्यांच्या समाजाच्या विरोधात उभे केले जाते. तर मिशनरी कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाच्या हितासाठी उभे केले जाते. चमचा आपल्या समाजाच्या नेत्याला कमजोर बनवितो तर मिशनरी कार्यकर्ता आपल्या समाजातील सच्चा नेत्याला मजबूत बनवितो. कांशीरामजीची संघटना कौशल्य आणि मायावतीचे संघटन कौशल्य यातील फरक आज प्रत्येक राज्यात दिसून येत आहे. गरीब प्रामाणिक, वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज पक्षाला गरज नाही. फॅक्टर, चिटर आणि फंडिंग जमा करून देणाऱ्यांनी बसपा कमकुवत करून ठेवली.

राज्याचा विचार केला तर लक्ष्मीपुत्र विलास गरुड यांनी एका ही तालुक्यात, जिल्ह्यात नेतृत्व निर्माण होऊ दिले नाही. एकाही विधानसभा, लोकसभा मतदारसंघात उमेदवार हक्क सांगेल असा नेता निर्माण होऊ दिला नाही. मुलगा तरुण झाला, सुशिक्षित झाला म्हणून आईवडीलाना घराच्या बाहेर काढत नाही, वेळोवेळी त्यांचा मानसन्मान ठेऊन सल्ला घेतच असतोना. पक्षात माजी अध्यक्ष झाला तर नवीन अध्यक्षानी त्याला सोबत ठेऊ नये त्याला कोणत्याही कार्यात सहभागी होऊ देऊ नये ही पद्धत आज खुद्द गरुड बाबत वापरली जात आहे. म्हणजे निसर्गाचा नियम आहे, जे पेरले तेच उगवते. जे विचारधारा मानणारे कॅंडर बेस कार्यकर्ते असतात ते कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. आणि गेले तर जास्त दिवस टिकू शकत नाही. एक वेळ पक्ष बदलला तर त्यांना समाजात काम करता येत नाही. मग ते सामाजिक, धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यां कडे वळतात. तिथे ही त्यांना सारखा वैचारिक संघर्ष करावा लागतो. (उत्तम उदाहरण डोक्याला कफन बांधून फिरणार किरण मोहिते नाशिक)

बहुजनांच्या म्हणजे मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते जनांदोलन करून न्याय मिळवून देण्यासाठी काम करत नसतील तर त्यांना निवडणुकीत मतदान मागण्याचा काय अधिकार आहे. महापुरुषांच्या नांवावर मत मागायचे तर त्यांनी ज्या असंघटित कष्टकरी मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाला सहा मूलभूत अधिकार मिळवून दिले अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य त्याबाबत पक्षाच्या वतीने कोणतेच काम होत नाही. राज्य व केंद्रांच्या अनेक योजना या बहुजन समाजाला मिळत नाहीत. उच्चवर्गीय सरकारी अधिकारी आणि उच्चवर्गीय शासन मान्यता असलेले ठेकेदार या बहुजन समाजाचे मुक्त शोषण करतांना दिसतात. त्यातही राजकीय चमचाची रोजीरोटी यांचे आर्थिक शोषण करूनच चालते. त्यावर महापुरुषांच्या विचारांचा

वारसा सांगणारा पक्ष कोणत्याही ठोस कृती कार्यक्रम राबवीत नसेल तर त्याला मतदान मागण्याचा काय अधिकार आहे. न बिकनेवाला समाज बनविण्यासाठी देशभरात मान्यवर कांशीराम जी सारख्या यात्रा काढू शकतील. आज देशात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. मायावती यांनी कांशीरामजीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेल्या कार्यपद्धतीने काम सुरु केल्यास बहुजन समाज पक्षाला नवीन उभारी मिळू शकते. त्यामुळे कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई ही घोषणा विसरता येणार नाही. मान्यवर कांशीराम (९ ऑक्टोबर २००६) यांच्या १८ व्या स्मृतीदिनी बहुजन समाजाला विसरता येणार नाही

सागर रामभाऊ तायडे,

९९२०४०३८५९,

भांडूप मुंबई.

विचारांच्या गोंधळामुळे मानसिक आजार

जागतिक मानसिक आरोग्य दिन हा जागतिक मानसिक आरोग्य शिक्षण, सामाजिक कलंक विरुद्ध जागरूकता आणि वकिलीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आहे. १९९२ मध्ये १५० हून अधिक देशांमध्ये सदस्य आणि संपर्क असलेल्या जागतिक मानसिक आरोग्य संघटनेच्या आणि उपमहासचिव रिचर्ड हंटर यांच्या पुढाकाराने १० ऑक्टोबर १९९२ रोजी प्रथमच जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. तेव्हा पासून दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' आणि ४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या काळात 'जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह' सुद्धा साजरा केला जातो. या दिवशी हजारो समर्थक मानसिक आजार आणि जगभरातील लोकांच्या जीवनावर त्याचे मोठे परिणाम याकडे लक्ष वेधण्यासाठी हा वार्षिक जागरूकता कार्यक्रम साजरा करण्यासाठी येतात. या व्यतिरिक्त हा दिवस मानसिक आरोग्य व्यावसायिकांना चर्चा करण्याची आणि त्यांच्या कामावर प्रकाश टाकण्याची संधी प्रदान करतो, ज्यामुळे जगभरात मानसिक आरोग्याला प्राधान्य दिले जाते. काही देशांमध्ये हा दिवस जागरूकता सप्ताहाचा भाग आहे, जसे की ऑस्ट्रेलियातील मानसिक आरोग्य सप्ताह.

एक काळ असा होता की, मानसिक समस्या काय, त्यांच्या मानसिक समस्यांबद्दलही लोक इतरांशी बोलण्यास लाजत असत, जेणेकरून लोकांनी त्यांना मानसिक रूग्ण समजू नये. परंतु सध्याच्या काळात, विशेषतः कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, मानसिक आरोग्य राखण्यासाठी जागतिक स्तरावर लोकांमध्ये जागरूकता वाढू लागली आहे. गेल्या काही वर्षांत सर्व वयोगटातील लोकांमध्ये मानसिक विकार किंवा आजारांसारख्या मानसिक समस्या वाढण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ज्याला जगभरातील मानसोपचार तज्ज्ञांची आकडेवारी आणि परिणाम आणि विविध संशोधनातून पुष्टी मिळते. अशा स्थितीत १० ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा होणाऱ्या 'जागतिक मानसिक आरोग्य दिन'चे महत्त्व अधिकच वाढले आहे.

१९९४ पर्यंत या दिवसाची सर्वसाधारणपणे मानसिक आरोग्याची वकिली करणे आणि लोकांना शिक्षित करणे याशिवाय कोणतीही विशिष्ट थीम नव्हती. १९९४ मध्ये तत्कालीन सरचिटणीस यूजीन ब्रांडी यांच्या सूचनेनुसार जागतिक मानसिक आरोग्य दिन प्रथमच थीमसह साजरा करण्यात आला. जगभरातील मानसिक आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारणे ही थीम होती. जागतिक मानसिक आरोग्य दिनाला जागतिक आरोग्य संघटनेद्वारे जगभरातील आरोग्य मंत्रालये आणि नागरी समाज संस्थांशी मजबूत संबंध वापरून मानसिक आरोग्य समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करून पाठिंबा दिला जातो. डब्ल्यूएचओ तांत्रिक आणि संप्रेषण सामग्री विकसित करण्यास देखील समर्थन देते. जागतिक मानसिक आरोग्य दिन २०१८ रोजी पंतप्रधान थेरसा मे यांनी जॅकी डॉयल-प्राइस यांची यूकेचे पहिले आत्महत्या प्रतिबंध मंत्री म्हणून नियुक्ती केली. सरकारने पहिल्या जागतिक मानसिक आरोग्य शिखर परिषदेचे आयोजन केले असताना हे घडले.

लोकांमध्ये मानसिक समस्यांबाबत जागरूकता पूर्वीपेक्षा वाढली असली, तरी गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांमध्ये मानसिक समस्यांचे प्रमाण वाढले आहे. ही चिंतेची बाब आहे की, अजूनही मोठ्या संख्येने लोक डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेण्यास टाळाटाळ करतात, हे

समजून घेतल्यानंतरही त्यांना मानसिक त्रास होत आहे. त्याचबरोबर अशा लोकांची संख्याही कमी नाही, जे या समस्यांची लक्षणे दाखवून ही त्यांना मानसिक समस्या असल्याचे मान्य करू शकत नाहीत. त्या स्पष्ट करतात की शिक्षण, नोकरी, अस्थिर भविष्य, नातेसंबंध किंवा कामाच्या ठिकाणी तणाव, कोणत्याही अपघाताचा किंवा शोषणाचा परिणाम आणि सध्याच्या काळातील खराब जीवनशैली या सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांमध्ये मानसिक समस्या निर्माण करणारे अनेक घटक आहेत. त्याचवेळी सर्वांत चिंतेची बाब म्हणजे मानसिक समस्यांना सामोरे जाणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या संख्येने मुले आणि तरुण प्रौढ आहेत. विशेष म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी देखील पुष्टी करते की जगभरात मानसिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १६% लोक १० ते १९ वर्षे वयोगटातील आहेत. संस्थेने प्रसिद्ध केलेल्या विविध अहवालांमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, जगातील प्रत्येक चार व्यक्तींपैकी एकाला त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी मानसिक विकार किंवा न्युरोलॉजिकल विकारांचा सामना करावा लागतो. त्याच वेळी, जगभरात सुमारे ४५० दशलक्ष लोक मानसिक आरोग्य समस्या आणि विकारांनी ग्रस्त आहेत.

आपले मानसिक, भावनिक आणि सामाजिक कल्याण या सर्व गोष्टी आपल्या मानसिक आरोग्यामध्ये भर घालतात. याचा परिणाम विविध गोष्टींवर होतो, जसे की जीवनातील आव्हानांना सामोरे जाताना आपण कसे वाटते, विचार करतो आणि वागतो. आपण कसे निर्णय घेतो, तणावाचे व्यवस्थापन कसे करतो आणि नातेसंबंध कसे बनवतो आणि नातेसंबंध कसे बनवतो यावर त्याचा प्रभाव पडतो. बालपण आणि पौर्वाधारस्थापासून प्रौढत्वापर्यंत आणि वृद्धत्वापर्यंत संपूर्ण आयुष्यभर मानसिक आरोग्य आवश्यक आहे. आपले मानसिक, भावनिक आणि सामाजिक कल्याण या सर्व गोष्टी आपल्या मानसिक आरोग्यामध्ये भर घालतात. याचा परिणाम विविध गोष्टींवर होतो, जसे की जीवनातील आव्हानांना सामोरे जाताना आपण कसे वाटते, विचार करतो आणि वागतो. आपण कसे निर्णय घेतो, तणावाचे व्यवस्थापन कसे करतो आणि नातेसंबंध कसे बनवतो यावर त्याचा प्रभाव पडतो. बालपण आणि पौर्वाधारस्थापासून प्रौढत्वापर्यंत आणि वृद्धत्वापर्यंत संपूर्ण आयुष्यभर मानसिक आरोग्य आवश्यक आहे.

विशेष म्हणजे विविध प्रकारचे मानसिक समस्या किंवा आजार असतात. त्यापैकी काही न्युरोलॉजिकल समस्या शारीरिक रोग, वृद्धत्व आणि अनुवंशिकता असू शकतात तर काही अपघात किंवा धक्का, शारीरिक शोषण, विभक्त होणे किंवा कौटुंबिक समस्या, एकटेपणा, खराब दिनचर्या आणि परिस्थितीजन्य कारणांमुळे असू शकतात. काहीवेळा काही मानसिक समस्या इतक्या गंभीर असू शकतात की, त्यामुळे पीडित व्यक्तीमध्ये आत्महत्या करण्याची आणि स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ शकते. म्हणूनच समस्यांच्या अगदी सुरुवातीस लक्षणे समजून घेण्याचा प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे. सध्या लोकांमध्ये सामान्यतः दिसणार्हा मानसिक समस्या म्हणजे नैराश्य किंवा तणाव, चिंता विकार जसे की सामान्य चिंता विकार (जीएडी), वेड-कंप्लिक्स डिसऑर्डर (ओसीडी), अपघातातंत्रचा तणाव विकार (पीटीएसडी), सामाजिक चिंता विकार, स्मृतिभ्रंश आणि त्याचे विविध प्रकार जसे की

अल्झायमर, पार्किन्सन रोग, मिश्र स्मृतिभ्रंश, खाण्यापिण्याच्या विकार, सायकोटिक विकार जसे की स्किझोफ्रेनिया, स्किझोफ्रेक्टिव्ह डिसऑर्डर, संक्षिप्त मनोविकार, भ्रम विकार, पदार्थ-प्रेरित मूड डिसऑर्डर इत्यादी.

बहुतेक लोकांना मानसिक आरोग्य समस्यांची लक्षणे आणि प्रकार माहित नाहीत. सुशिक्षित लोकांमध्येही त्यांच्याबद्दल फारशी जागरूकता नाही. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीमध्ये मानसिक विकार किंवा रोगाची लक्षणे स्पष्टपणे ओळखली जातात, तेव्हा पीडित व्यक्तीची स्थिती बिघडलेली असते. ती सांगते की केवळ तुमच्या मानसिक आरोग्याविषयीच नव्हे तर तुमचे मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांच्या वर्तनाबद्दलही सजग राहणे खूप महत्त्वाचे आहे. एखाद्याच्या वागण्यात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास किंवा कोणत्याही मानसिक आजाराची प्रारंभिक चिन्हे किंवा लक्षणे आढळल्यास सर्वप्रथम त्यांच्याशी बोलून त्यांची समस्या समजून घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घ्यावी.

आजच्या धावपळीच्या युगात सर्वांचा मानसिक तणावाला सामोरे जावे लागते आहे. त्यातील खूप कमी व्यक्ती मानसिक तणावातून बाहेर पडतात. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने मानसिक तणाव, डिप्रेशन, एंजायटीपासून हिस्टीरिया, डिमेंशिया, फोबिया सारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. जगाला मानसिक आरोग्याचे महत्त्व समजण्यासाठी, तसेच जनजागृती करण्यासाठी 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' साजरा केला जातो. त्यामुळे लोकांमध्ये मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती होण्यास मदत होते. मानसिक आरोग्य आणि आरोग्य सर्वासाठी एक जागतिक प्राधान्य बनवा हा या वर्षाचा विषय आहे. जगभरात मानसिक आरोग्य जागरूकता वाढवणे, मानसिक आरोग्याच्या समस्या अनुभवाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्नांना एकत्रित करणे आणि जगाला एक चांगले स्थान बनवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. हा दिवस सर्वसाधारणपणे मानसिक आरोग्यावर चर्चा करण्याची संधी देतो, आपण त्याची काळजी कशी घेतली पाहिजे आणि समस्यांबद्दल बोलणे आणि संघर्ष करत असल्यास मदत घेणे किती महत्त्वाचे आहे. जसे की अनेक आरोग्यविषयक समस्यांच्या गोंधळानुसार आपण बाहेर पडतो हृदय रोग संसर्ग, जे जगभरात प्रख्यात आहेत, गंभीर रोगांशी लढण्याच्या संभाव्यतेमुळे व्यक्तींना तणाव वाटणे स्वाभाविक आहे. परिणामी, वाढत्या संख्येने लोकांना मानसिक आरोग्य संकटाचा सामना करावा लागला आणि परिस्थितीचा सामना करणे त्यांना आव्हानात्मक वाटले. शिवाय जगभरातील लोकांना दीर्घ काळापासून शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. भावनिक निरोगीपणा वाढवा, भावनिक आरोग्य सुधारा आणि सकारात्मक रहा! शांतीपूर्ण जीवनाचे स्वागत करून आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी मेळू बनवूया. चला जागतिक मानसिक आरोग्य दिन २०२४ साजरा करू या आणि सर्वत्र सकारात्मकता पसरवू या !

प्रवीण बागडे
नागपूर
भ्रमणध्वनी : ९९२३६२०९९९

विद्यमान आमदार केज तालुक्यातील दलित समाजाचे प्रश्न कधी सोडवणार ?

केज तालुक्यातील दलित समाजाला सरणासाठी जागा नाही तर निवाऱ्याची व्यवस्था उपलब्ध करून देतील काय ?

केज/प्रतिनिधी :- केज मतदार संघ हा गेल्या ४५ वर्षांपासून अनुसूचित जाती या प्रवर्गाला राखीव राहिला आहे. या मतदार संघाचे नेतृत्व जास्तीत जास्त करून चर्मकार समाजाने केले. त्या पाठोपाठ मातंग समाजालाही यांची संधी देण्यात आली. मात्र ज्या अनुसूचित जातीसाठी हा मतदार संघ राखीव ठेवण्यात आला. त्या मतदार संघातील दलित समाजाचा या सर्वांनी फक्त मतदानपुरताच वापर केला. या दलित समाजाचे प्रश्न पिढ्यापिढ्या जशास तसेच प्रलंबित आहेत. केज मतदार संघात सध्याचे विद्यमान आमदार या निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधी रुपयांचा निधी शहरातील कामावर खर्च करून भविष्यातील मतदान पदरात पाडण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र या सर्व धामधुमीत खेड्यापाड्यातील दलित समाजाच्या जीवनाशी निगडित प्रश्न पाहण्यात देखील त्यांना वेळ नाही असे नागरिकांतून बोलले जात आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील केज मतदार संघ हा अंबाजोगाई व केज तालुका मिळून अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी तयार करण्यात आला .त्यांचे कारण असे की, या दोन्ही तालुक्यातील दलित समाजाची संख्या जास्तीची आहे. व या मतदार संघातील दलित समाज हा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मागास राहिलेला आहे. या मतदार संघातील समाजाच्या मुलभूत गरजा पूर्ण करून त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी या मतदार संघाची बहुतेक निर्मिती झाली असावी. परंतु गेली ४५ वर्षे झाली तरी केज विधानसभा मतदार संघातील दलित समाजाचे प्रश्न आहेत तसेच प्रलंबित आहेत. कित्येक गावात दलित वस्तीत राबवण्यात येणाऱ्या योजना फक्त कागदोपत्री दाखवून याचा निधी हडप केला जातो असेही चर्चा ग्रामीण भागातील नागरिकांतून ऐकण्यास येत आहेत. आत्तापर्यंतच्या ४५ वर्षांच्या कार्यकाळात चर्मकार समाजाने या केज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्याच्या विद्यमान आमदार मुंडडा यांचे कुटुंबीय



जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घनसरगाव येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.

रेणापूर :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घनसरगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथे माहे ऑक्टोबर २०२४ मधील शिक्षण परिषद अतिशय उत्साहात संपन्न झाली. शिक्षण परिषदेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिभेच्या पूजनाने झाली. याप्रसंगी रेणापूर केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजीराव लोखंडे, के प्रा शा रेणापूरचे मुख्यध्यापक गोपाळराव पाडिले तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष प्रदीप कापसे व शाळेचे मुख्याध्यापक अनंत माने व रेणापूर केंद्रांतर्गत सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक सहभागी होते यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दिलेल्या विषयावर शाळेतील शिक्षकांनी यथोचित उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी केंद्रप्रमुख लोखंडे सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांशी संवाद



साधला. पडीले सर यांनी प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला.पुस्तक परीक्षण कसे करावे याविषयी सिंधुताई सिंधुताई साबदे यांनी पुस्तक परीक्षणावर अंतरंग व बाह्य रंगार प्रकाश टाकला. श्रीम. चेगे मॅडम यांनी बाल न्याय अधिनियम २०१५ मधील मुलांच्या कायदेशीर तरतुदी विषयी मार्गदर्शन केले. मजकूर समृद्ध वातावरण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कसे उपयुक्त आहे यावर श्री अरुण चव्हाण सर यांनी महत्त्व पटवून दिले तर श्रीमती संगिता गहेरवार यांनी एन ए

एस २०२१ मधील गणित विषयाच्या अध्ययन निष्पत्ती शी सांगड घालून संख्या संबोध प्रात्यक्षिकासह दाखवले. शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक मु.अ. अनंत माने यांनी केले. तसेच तालुका स्तरीय खोखो स्पर्धेत जि.प. घनसरगावची टीम विजेती ठरल्या बद्दल मार्गदर्शक शिक्षक श्री रवळे नागनाथ सर व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. श्री बाबासाहेब इंगळे यांनी कार्यक्रमाले सूत्रसंचालन केले तर तत् उपस्थित आमचे आभार श्री मनोज राठोड यांनी व्यक्त केले.

ट्रक- पिकअपच्या समोरासमोरील धडके १ ठार, २ जखमी
परभणी : पाथरी रोडवरील किन्हेहोळा पाटी जवळ ट्रक आणि पिकअप वाहनाच्या भिषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. या घटनेत दोन जखमी झाली आहेत. ही घटना बुधवार, दि.९ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, परभणीहून ट्रक क्रमांक केएल ५० एल ३७११ पाथरीकडे जात होता. तर पिकअप क्रमांक एमएच १६ सीडी ३१२९ या क्रमांकाचा पिकअप पाथरीहून भाजीपाला घेवून परभणीकडे येत होता. सकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास दोन्ही वाहने किन्हेहोळा पाटीवर आली असता त्यांची समोरासमोर धडक झाली.

सोयाबीनला ४८९२ प्रति क्विंटल भाव ; नोंदणीला कनेक्टिव्हिटीचा खोडा

१सोयाबीनच्या उताऱ्यात ५० टक्के घसरण खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पाऊस झाल्याने पिकाची वाढ खुंटली होती. त्यामुळे शेंगा कमी प्रमाणात लागल्या. त्यातच जसे पीक भरले त्याच काळात अतिवृष्टीचा फटका पिकांना बसला. परिणामी उताऱ्यात मोठी घसरण झाली, असे शेतकरी बोलू लागले आहेत. एकूणच तालुक्यावर दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवली असल्याचे चित्र आहे.

२ व्यापाऱ्यांनी सोयाबीन कवडीमोल दराने खरेदी करायच्या चित्र दिसून येते अस्मान्नी व सुलतानी संकटाचा सामना शेतकरी आपले मरण संकटात टाकून शेती व्यवसाय करणारा धान्य पिकवणाऱ्यांचा आपला माल अखेर व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने सोयाबीन,मुंग, उडीद,खरेदी करत आहे.

किंमत खरेदी योजनेतर्गत जिल्हा पणन अधिकारी कार्यालय नांदेडच्या वतीने मूग, उडीद व सोयाबीन खरेदीकरिता १ ऑक्टोबरपासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी पीक पेरारीची नोंद व इतर कागदपत्रे सोबत घेऊन येऊन नोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे, उपसभापती राहुल नाईक

किनवट/शेख शौकत :-केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत एनसीसीएफच्या वतीने सोयाबीनची नाफेडच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करणार आहे. त्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी बाजार समितीत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आजपर्यंत ६०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. कनेक्टिव्हिटीचा खोडा अडसर ठरत असल्याचे बोलले जात आहे. असे असताना गरजवंत शेतकऱ्यांच्या ४ हजार ८९२ कमी जास्त रुपये प्रति क्विंटल दराने खासगी व्यापारी सोयाबीन खरेदी करत आहे. शेतकरी सोयाबीन विकून मोकळा होत असलेल्या चित्र दिसत आहे.



खरीप हंगाम २०२४-२५ मधील सोयाबीन केंद्र शासनाच्या आधारभूत

सोयाबीन या पीकाच्या कापणी आणि काढणीला गती मिळाली आहे. पावसाळ्यात अति प्रमाणात झालेल्या पावसाने सोयाबीन पिकाची वाढ खुंटून उताऱ्यावर याचा परिणाम झाला आहे. त्यातच घरात येणारे सोयाबीन केंद्र शासनाच्या आधारभूत

हारुणभाई इनामदार यांच्या संवाद यात्रेला मुस्लिम समाज बांधवांचा उत्स्फूर्त पाठिंबा

केज/प्रतिनिधी:- मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगड येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने जन विकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी केज मतदार संघामध्ये संवाद यात्रेची सुरुवात केली आहे सदर संवाद यात्रा ही संपूर्ण बीड जिल्ह्यात काढण्यात येणार आहे. हारुणभाई इनामदार यांच्या संवाद यात्रेस मुस्लिम समाज बांधवांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे नेकनूर येथे दिनांक८ ऑक्टोबर २०२४ रोजी मुस्लिम समाज बांधवांसोबत संवाद साधून आरक्षण योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची भूमिका मांडली. तसेच नारायणगड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला नेकनूर येथून मोठ्या संख्येने उपस्थित राहू अशी व्हाही येथील समाज बांधवांनी त्यांना दिली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम समाज बांधवांना आरक्षण मिळावे ही भूमिका मांडल्यामुळे नेकनूर येथील

याबाबतची सविस्तर माहिती आशी की, मराठा आरक्षण युद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर मोठा संघर्ष करून मराठा समाज बांधवांना एकत्रित केले आहे व आरक्षणाचा मोठा लढा उभा केला आहे. मुस्लिम समाज बांधवांना आरक्षण मिळावे अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी मांडली असून मुस्लिम समाज बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील हे अग्रणी आहेत. त्यांच्या या भूमिकेचे समर्थन म्हणून जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार यांनी मनोज जरांगे पाटील यांचे विचार समाज बांधव पर्यंत पोहोचवण्यासाठी जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद यात्रा केज मतदार संघातून चालू केली आहे. तसेच या संवाद यात्रेच्या माध्यमातून नारायणगड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुस्लिम समाज बांधवांना इनामदार करत आहेत. त्यांच्या या संवाद यात्रेला मुस्लिम समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणात



मुस्लिम समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले. यावेळी केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड, गटनेते राजभाई इनामदार, नगरसेवक जलालभाई इनामदार, अमेर इनामदार, आसेफ इनामदार, इब्राहिम शेख, मुफशील शेख यांच्यासह नेकनूर येथील समाजबांधव व जनविकास परिवर्तन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

वसंतराव नाईक महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

छत्रपती संभाजीनगर/ प्रतिनिधी :- ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी वसंतराव नाईक महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील अनुभव कथन केले. या महाविद्यालयातील शिक्षकांनीच आम्हाला घडवले, जीवनात उभे राहण्यासाठी मदत केली त्याबद्दल विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मदतीबद्दल आभार मानले. आज आम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत व जे काही सामाजिक कार्य आमच्या हातून घडत आहे त्याचे संपूर्ण श्रेय महाविद्यालयातील गुरूजनांचे असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. त्यात सुमित हिवराळे, उमा



नेरकर, दीक्षा अंभोरे, भाग्यश्रीकडूस, अल्ताफ शेख, पूजाभालमोडे, आनंद वाघ, विलास डहाळे व संध्या जोशी, रवी राऊत इत्यादी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य

डॉ. संजय शिंदे, माजी प्राचार्य डॉ. जगदीश भराड, माजी विद्यार्थी कोषाध्यक्ष संध्या जोशी इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हनुमान वांकर यांनी केले तर आभार डॉ. सुनिता राठोड यांनी मानले.

शिवरत्न जीवा महाले चौकात जीवाजी महाले यांची जयंती उत्साहात केली साजरी.

होता जीवा म्हणून वाचला शिवा माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार.

लातूर / प्रतिनिधी :- लातूर शहरातील पूर्व भागात असलेल्या रिंग रोड वरील नांदेड रोड जाणाऱ्या चौरस्त्यावर शिवरत्न जीवा महाले चौक म्हणजेच (गरुड चौक) येथे शिवरत्न जीवाजी महाले यांच्या ३८९ वी जयंती आज दिनांक ०९ /१०/२४ रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जीवा महाले चौक रिंग रोड नांदेड रोडवरील जुन्या गरुड चौक येथील साईनाथ मित्र मंडळाच्या वतीने शिवरत्न जीवाजी महाले यांच्या ३८९ व्या जयंतीनिमित्त नांदेड रोडवर शिवरत्न जीवाजी महाले यांच्या प्रतिमेची पारंपरिक वाद्यात मिरवणूक काढून गुलाल उधळून मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लातूर शहर महानगरपालिका माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, नाभिक समाजाचे नेते बालाजी गवळी, भाजपा महिला नेत्या निर्मलताई कांबळे, लातूर शहर पूर्व भाग कृती समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे यांच्या उपस्थितीत माजी महापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते शिवरत्न जीवाजी



महाले यांच्या प्रतीमेचे पूजन करून शिवरत्न जीवाजी महाले की जय घोषणाबाजी देते शिवरत्न जीवाजी महाले चौकात शिवरत्न जीवाजी महाले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीचे सचिव बाबासाहेब बनसोडे, नितीन चालक, गौतम ससाणे, मुनावर शेख, साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रप्रकाश बगडे, नंदकिशोर गंगणे, नितीन दळवी, गणेश श्रीमंगले, सिद्धेश्वर गवळी, धीरज कश्यप, अजय गवळी, सुरेश संगापुडे, सदाशिव चाफेकर, अजय बिराजदार, प्रदिप बेबंदे, दत्ता ममदे, कृष्णा कसबे अदिंसह इतर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा.शिवशरण हावळे यांचा असंख्य स्नेहींच्या उपस्थितीत सेवापूर्ती गौरव सोहळा

लातूर :- महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील प्रा.शिवशरण हावळे हे ३३ वर्षांच्या सेवेनंतर पर्यवेक्षक पदावरून निवृत्त झाल्याबद्दल रविवारी आयोजित सेवापूर्ती गौरव सोहळ्यात असंख्य चाहत्यांनी त्यांचा पत्नी अश्विनी बनसोडे सह शाल, पुष्पहार, ग्रंथ, भेटवस्तू देवून सत्कार केला.

भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मच्छिंद्र बलाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, माजी उपनगराध्यक्ष मोहनराव माने, प्रा.अनंत लांडगे, ए.ए. सिध्दार्थ सूर्यवंशी हे उपस्थित होते. यावेळी प्रा.शिवशरण हावळे यांच्या कार्यगौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी प्रा.हावळे यांनी जीवनात चेंज म्हणून बौद्ध पर्याय स्थळांना भेटी द्याव्यात असा सल्ला दला. प्रा.लांडगे यांनी सेवानिवृत्तीना सेवेत असताना जसा सन्मान होता तसाच आताही ठेवावा, असे आवाहन केले. ए.ए. सिध्दार्थ सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. संजय गवई, प्रा.



रामकिसन समुखराव, शिरीष बनसोडे, मच्छिंद्र बलाडे, महावीर बनसोडे, सुवर्णाताई कांबळे, ए.ए. सिध्दार्थ सूर्यवंशी, उपप्राचार्य संजय पवार, प्रा.अशोक अंभोरे यांनीही प्रा.हावळे यांच्या कार्याला उजाळा दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. लहुवाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन विलास घारगावकर यांनी केले. बौद्धाचार्य हणमंत कांबळे यांनी त्रिशरण, पंचशील सह विधी पार पाडला. निखिल हावळे यांनी आभार मानले. धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी प्रा.कल्याण कांबळे, प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे, माजी उपप्राचार्य टी. एस. गायकवाड, प्रा.उध्दव गायकवाड, आनंद डोगेराव, प्रहल्ल कांबळे, पत्रकार बाळ होळीकर, बबन गायकवाड, डी.एम.

गायकवाड, शुक्ल कांबळे, प्रितम त्रिभूवन, प्रा. प्रवीण कांबळे, किसन कांबळे, वरनाळवाडी ता. उमरगा या गावाचे मिस्टर सरपंच शिवगा माळी, उपसरपंच कॅप्टन शिवशरण मरबे, डॉ.सैपन हावरे, कॅप्टन शशिकांत तोळपुरे, शिवशरण मिटगिरे, प्रकाश द्धगे, बसवराज हावळे, अशोक अडोळकर, प्राचार्य बालाजी जाधव, जुकटाचे प्रा.रवींद्र

सुरवसे, हेमंत सुरवसे, सत्यवान कांबळे, शिवशरण उडचणे, जीवन सुरवसे, डॉ.बी. आर.गायकवाड, विद्या नितीन कांबळे, स्वराज बारडे, प्रा.सिध्दीकी, शालिक दंडे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष डी.बी.भोसले, जिल्हा संस्कार सचिव देवदत्त बनसोडे, संस्कार सचिव शत्रुघ्न भोसले, तालुका कोषाध्यक्ष प्रसेनजित जोगदंड, जिल्हा सरचिटणीस अशोक शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा शारदा हजारे, कविता कांबळे, शारदा हजारे, माया कांबळे, सुधामती सोनवणे, सपना देडे, समता सैनिक दलाचे बळीराम लोकरे आदिंनी प्रा.हावळे यांचा सन्धिक सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

लातूर येथील सराफ सुवर्णकार बाजार कडकडीत बंद ठेऊन माजलगाव येथील घटनेचा केला निषेध



लातूर : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी माजलगाव येथील एका नराधम शिक्षकाने सोनार समाजातील पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण व अत्याचार केले सदरील शिक्षक व शिक्षण संस्थेवर राजकीय वरदहस्त असल्यामुळे पोलिसांनी एवढ्या गंभीरघटनेचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.

त्याच्या निषेधात लातूर येथील सराफांनी बाजार एक दिवस कडकडीत बंद ठेऊन निषेध नोंदवत कलेक्टर ऑफिस येथे निवेदन देऊन विमुक्तलीस न्याय देण्याची मागणी केली. यावेळी सराफ सुवर्णकार असोसिएशनचे राजाभाऊ बोकर, रामभाऊ चालवड, विजय पाटील, मोहन जाधव, गणेश गोमाचाळे, गजेंद्र बोकर, रवी जाधव, व्यंकट हसेगावकर, उत्तमराव येरोळकर, शैलेश

टेहरे, कुमार आडणे, सुजीत बोकर, नितीन बागडे, रमेश आडणे, माऊली निटुरे, दिगंबर शिंदे, मनोज गोंजारी, सचिन शहाणे, सचिन शेंडे, योगेश ममदापुरे, सचीन आडणे, योगेश शहाणे, श्रीकांत दीक्षित, उमेश मुंडलिक, रोहन तरटे, अजय बोकर, विजय वर्मा, वैभव खर्डेकर आदिंनी समर्थन दिले.

सामुदायिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्यांचा गौरव

लातूर :- सामुदायिक दसरा महोत्सव समिती लातूरच्या वतीने ५२ व्या दसरा महोत्सवानिमित्त सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विषयक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दुर्लक्षित उपेक्षित महिला व पुरुषांसह युवकांचा शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजता लातूर येथील आर्यसमाज, गांधी चौक, लातूर येथे दसरा महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार असल्याची माहिती दसरा महोत्सव समितीचे शहर अध्यक्ष ईश्वरजी बाहेती, ग्रामीण अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. महर्षी दयानंद व्यायाम व क्रीडा मंडळ लातूरच्या वतीने गेल्या १९७० साला पासून सुरु असलेला सामुदायिक दसरा महोत्सव या उपक्रमाचा यावर्षीचा ५२ वा उत्सव साजरा करण्यात येत असून लातूर शहर आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील कलागुणांचा विकास व्हावा यासाठी विविध मंडळ अनेक उपक्रमातून कार्य करीत आहेत. या कार्याची दखल घेवून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला पुरुष कार्यकर्त्यांना दसरा महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते महर्षी दयानंद सांस्कृतिक रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर सामुदायिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य शोभायात्रेला मान्यवरांच्या हस्ते केशरी ध्वज दाखवून प्रारंभ करण्यात येणार आहे. सदरील शोभायात्रा गांधी चौक, जुने बस स्थानक, हनुमान चौक, सुभाष चौक, गंजगोलाई, अण्णाभाऊ साठे चौक, शाहू चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे या शोभायात्रेचा

यशवंत विद्यालयाच्या मैदानावर समारोप होईल. यावेळी खेळाच्या विविध स्पर्धा व चित्त थरारक प्रदर्शन होऊन या स्पर्धांतील आणि शोभायात्रेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व प्रमाणपत्र शाल श्रीफल देऊन सन्मान करण्यात येईल. स्वागताध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्यासह इतर मान्यवरांच्या मनोगतानंतर सोने-चांदी वाटप करून समाज बांधवांसोबत गळामेट घेत बंधुभाव राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देवून कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. तेंव्हा सामुदायिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमात लातूर शहर आणि परिसरातील सर्व स्तरातील नागरिक, महिला, पुरुष आणि तरुणांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दसरा महोत्सव समितीचे ग्रामीण अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर, शहर अध्यक्ष ईश्वर बाहेती, उपाध्यक्ष विष्णूमुत्तम, कार्याध्यक्ष जयप्रकाश दागे, सरचिटणीस व्यंकटेश हालिंगे, शंकरराव मोरे, वैजनाथआप्पा लातूर, डॉ. हनुमंत कोळेकर, राजाराम ठाकूर, श्रीकांत संजणकर, संतोष तोष्णीवाल, महावीर कांबळे, दिलीप कानगुले, ड. राणीताई स्वामी, ड. राधिकाताई पाटील, योगिताताई ठाकूर, अमोल नात्रजकर, ओमप्रकाश पराशर, भारत माळवदकर, ड. विजयकुमार सलगरे, ड. शिवलिंगअप्पा कुरे, सुरेश गोजमगुंडे, दागडुसाहेब पडिले, अशोक पवार, अजय रेड्डी, आकाश गडगिळे, विनोद रेड्डी, शिवराज पानगाव, नेताजी जाधव, रमाकांत बुरबुरे, अजय गोजमगुंडे, श्रावण रावणकुळे, लक्ष्मण दनाने, तुषार रेड्डी, आदित्य कासले, काशीबाई हांडे, जयश्री भुतेकर, रेखा खंडाडे, सुवर्णा नाईक, शीतल तम्मलवार, प्रीतीताई कोळी यांच्यासह अनेकांनी केले आहे.

पोलीस ठाणे गांधी चौक येथे घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक.

लातूर :- पोलीस ठाणे गांधी चौक येथे घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक. याबाबत माहिती अशी की दिनांक ०८/१०/२०२४ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक जवळ मोटर्सयाकल ला धडक दिल्याच्या कारणावरून अज्ञात व्यक्तींनी काही तरुणांवर चाकू हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या तरुणावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. सदरच्या घटनेतील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादवरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा क्रमांक ६५२/२०२४ कलम १०३ (१), १०९, ११५, ३५१(२), ३५१(३) ३ (५) बी. एन. एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, यांचे आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर, सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनात

स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे चे पथके तयार करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात येत होता. पथकांनी तात्काळ कारवाई करत गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून अवघ्या काही तासातच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे १) राजपाल उर्फ राजू विठ्ठलराव गायकवाड, वय ३३ वर्ष, राहणार विक्रम नगर, लातूर. २) अजय सोमनाथ घोडके, वय २७ वर्ष, राहणार जुनी लेबर कॉलनी, लातूर. ३) प्रवीण बाबुराव कांबळे, वय ४० वर्ष, सावित्रीबाई फुले नगर नांदेड सध्या राहणार एलआयसी कॉलनी लातूर. अशी असून वरिष्ठांचे व गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.आर. कन्हें हे पुढील तपास करीत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे एमआयडीसीच्या पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनात

अतिशय शीघ्रगतीने कार्यवाही करत गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून तात्काळ अटक केली आहे. सदर घटनास्थळावर अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी भेट देऊन पथकाना उपयुक्त सूचना केल्या. तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी साहेबराव नरवाडे, दिलीप सागर, अरविंद पवार, संतोष पाटील यांनी रात्रीतून आपापले पोलीस ठाणे हद्दीमध्ये चौख बंदोबस्त ठेवून शांतता अबाधित ठेवली सदरच्या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस अंमलदार विनोद चिलमे, खुरम काझी, दिनानाथ देवकते, रियाज सौदागर, युवराज गिरी, जमीर शेख, राजेश कंचे, संतोष देवडे, चालक अमलदार बंडू नीटुरे यांच्यासह पोलिस ठाणे एमआयडीसी चे पोलीस अंमलदार सचिन कांबळे, अर्जुन राजपूत, विनोद कातळे यांचा समावेश होता.

ओबीसी आणि मराठा आरक्षण समर्थकांची सुसंवाद बैठक राजेंद्र वनारसे मुख्य संयोजक, ओबीसी-मराठा एकजुट परिषद

लातूर :- दि.१३ ऑक्टोबर रोजी लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथील 'स्वातंत्र्य सेनानी बाबासाहेब परांजपे वाचनालय', सकाळी ११:०० वाजता ओबीसी आणि मराठा आरक्षण समर्थकांची सुसंवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक भाई अँड. उदय गवारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असून या ओबीसी, -भटके विमुक्त बलुतेदार अल्पसंख्याक आणि मराठा आरक्षण समर्थक यासंदर्भात सामाजिक दरी निर्माण होऊ नये म्हणून 'ओबीसी मराठा एकजुट परिषद' लातूर येथे घेण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात येणार आहे अशी माहिती ओबीसी मराठा एकजुट परिषदेचे मुख्य संयोजक राजेंद्र वनारसे, लातूर जिल्हा संयोजक भारत जाधव, जिल्हा निमंत्रक सुरेश राठोड यांनी प्रसिद्धीस दिली आहे. महाराष्ट्र केंद्र आणि राज्य सरकारच्या आरक्षण धोरणांतर्गत अनुसूचित जाती जमातीत, इतर मागास प्रवर्ग, भटक्या जमाती तसेच सर्व धर्मातील

अल्पसंख्यांक जाती प्रवर्गातील समाजाचा समावेश आरक्षण कक्षेत यावा म्हणून न्याय मागणी करण्याकरीता जनआंदोलने, उपोषणे, निदर्शने तसेच मेळावे, अधिवेशने घेण्यात येत असल्यामुळे जनसामान्यात परस्परमध्ये भेदभावाचे दुषीत वातावरण निर्माण होत आहे. धर्मवाद, जातीवाद, प्रांतवाद सोबतच आता आरक्षण वाद निर्माण झाला असून त्यांच्यामध्ये आरक्षण समर्थक म्हणून सुसंवाद असला पाहिजे या करीता ओबीसी-मराठा एकजुट परिषद (ओम) स्थापन करण्यात आली असून आता आरक्षण समर्थकात भांडण नाही ओबीसी मराठा भाई-भाई अशी घोषणा करून मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे यांच्या न्याय मागणीचे समर्थन माह सप्टेंबर मध्ये पुणे मुंबई

माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.



येथे पत्रकार परिषद घेऊन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष, संघटना अभिन्नेष बाजुला ठेवून ओबीसी, भटके विमुक्त, अल्पसंख्यांक आरक्षण समर्थक आणि मराठा आरक्षण समर्थक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीस बहुसंख्येने उपस्थित रहावे असे नम्र आवाहन ओबीसी मराठा एकजुट परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे अशी